

TAHMAR

501-B, 5th Floor Dempo Trade Centre Panjim Goa 403 001

 $\succ$ 

Toll Free No 18002661909 +91 9321752685

info@tahmar.in info.spl1991@gmail.com

To, The Department of Corporate Services BSE Limited P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

# Scrip Code: 516032

# <u>Subject: Submission of Newspaper Clipping of Notice of Extra-Ordinary General Meeting Dated 23<sup>rd</sup></u> <u>December 2023.</u>

# Dear Sir,

We are submitting herewith the Newspaper clipping under Regulation 47(1) (d) of SEBI (LODR) Regulation, 2015, extract of Notice of Extra-Ordinary General Meeting of Tahmar Enterprises Ltd **(Formerly Known as Sarda Papers Limited)** schedule to be held on Saturday 23rd December 2023 at 11:00 a.m at factory address at Survey No. 990(1), Berawadi, Taluka Gadhingla, Kolhapur – 416502, The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and other certificate/reports has been send to all Members at their registered email-ids, has published in "Mumbai Lakshadeep " (Marathi) and "Active Times" (English) for your records.

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Yours Faithfully,

Thanking You

# For Tahmar Enterprises Ltd. (Formerly known as Sarda Papers Limited)

SARITA SEQUEIRA 14:53:18 +05'30'

Sarita Sequeira Managing Director DIN: 01203100

FACTORY ADDRESS SURVEY NO.990(1), BERAWADI, TALUKA GADHINGLAJ, 416502

www.tahmar.in

REGISTERED OFFICE CIN: L51010MH1991PLC061164

TAHMAR ENTERPRISES LIMITED A/70,M.I.D.C,SINNAR,DIST, NASIK-422103

# मतदार निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव सोमवारी सोलापूरात

कामकाजाचा आढावा घेऊन

मतदान केंद्रांना भेटी देणार

आहेत. याबाबत मतदार यादी

संदर्भात नागरिकांना काही

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my Client MR. HARISH SAMPATLALJI JAIN intending to purchase all that piece and parcel of Shop admeasuring 1200 square feet Built up area on

purchase all that piece and parcel of shop admeasuring 1200 square feet Built up area on the Ground Floor together with the rights, title and interests in the title and ownership of the said land with structure beneath the building, lying, being and situate at 77/79 Vithalwadi, Kalbadevi, Mumbai-400002, admeasuring 239.93 square meters and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under C Ward No. 1663 Street No. 76 and bearing C.S. No. 1159 of Bhuleshwar Division, Mumbai from Late Shri, Kishandas Parasram Ahuja who expired on 28/06/2006 leaving behind him (1) MR. INDER K. AHUJA, (2) MR. PITAMBER K. AHUJA, (3) MR. DINESH GOPALDAS AHUJA, (4) MS. ANUNRADHA GOPALDAS AHUJA, (5) MRS. DHISHA GAJEAN TALREJA (NEE KAMAL GOPALDAS AHUJA), (6) MRS. DRISHTI VEERAL SHAH NEE DRISHTI DAULATRAM AHUJA, (7) MR. DHIREN DOULAT AHUJA, (6) MRS. MONIKA NITESH CHAWLA NEE MONIKA DAULAT AHUJA asi sonly legal heir and representative of the said premises.

In case, any person/persons having any claim/or right, title and interest against the said property or to the above said premises or any part thereof by way of Sale, Share, Court Order/s, exchange,

by way of Sale, Share, Court Order/s, exchange, Mortgage, trust, encumbrance, charge, lien, gift, inheritance, maintenance, possession, howsoever or otherwise of whatsoever nature, are hereby called upon to intimate to the undersigned at the below mentioned address in writing of such claim, along with the documentary evidence in support thereof within 14 days from the date of Publication of this Notice, failing which such claims, along or objections, if any shall be treated as waived and/or discharged forever and not binding on my clients, who shall proceed to conclude the above transaction.

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that (1) Smt. Chandanben Ishwarlal Shah & (2) Shri.

Sunil Ishwarlal Shah, were the joint owners of Flat

No. 116, in A-3 Wing, on I Floor, area 59.67 sq. mtrs. [built-up], of "Kamala Park", situate at Near Railway

Crossing, Bhayandar (West), District – Thane 401101, along with 5 nos. shares, Cert. No. 155, Dist. Nos.

771 to 775 [both inclusive], issued by Kamala Park

Complex Co. Op. Housing Society Limited.

The said Smt Chandanben Ishwarlal Shah died ntestate on 22nd February 2013, leaving behind

her. (1) Smt. Minaxi Rameshkumar Doshi (Nee

Minaxi Ishwarlal Shah], (2) Smt. Shashikala Rajnikant

Shah [Nee Shashikala Ishwarlal Shah], (3) Smt

Hina Mahendra Shah [Nee Hina Ishwarlal Shah],

(4) Smt. Rita Hasmukhlal Shah [Nee Rita Ishwarla

Shah], (5) Shri. Hitendra Ishwarlal Shah & (6) Shri.

Sunil Ishwarlal Shah, being her children, as her only

surviving legal heirs and representatives and by and

vide duly registered Deed of Release dated 29th November 2023, the said (1) Smt. Minaxi

Rameshkumar Doshi [Nee Minaxi Ishwarlal Shah]

(2) Smt. Shashikala Rajnikant Shah [Nee Shashikala Ishwarlal Shah], (3) Smt. Hina Mahendra Shah [Nee

Hina Ishwarlal Shah], (4) Smt. Rita Hasmukhlal Shah [Nee Rita Ishwarlal Shah] & (5) Shri. Hitendra Ishwarlal

Shah, have released all their claims in the abovesaid

flat and the abovesaid shares in favour of the said

Shri. Sunil Ishwarlal Shah and accordingly, the said

Shri. Sunil Ishwarlal Shah became solely entitled to

the abovesaid flat and the abovesaid shares.

Any person/s who has/have any objection of

whatsoever nature or claiming to be legal heirs of late Smt. Chandanben Ishwarlal Shah, ought to

intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, within 14

days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is/are

released, relinquished, waived, abandoned and

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, आमचे अशिल १)श्री. हिरे

परेश जोशी आणि २)श्री. तरुण पितांबर पुरस्वानी,

फ्लॅट नं.२०३, ए विंग, दुसरा मजला, अमी पार्क ए

१ को.ऑ.ही.सो.लि., बिल्डींग नं. १, टाईप ए, गाव

मौजे निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि

पालघर चे संयुक्त मालक असून सदर सदनिकेचे

सोसायटीमार्फत देण्यात आलेले मुळ शेअर सर्टिफिकेट

हे आमचे अशिलांकडुन कुठेतरी गहाळ झाले आहे.

Sd/·

Amit Parekh

[Advocate, High Court]

not all existing to all

Ref/No/PN/1202/2023

Dt. 02nd December 2023

CHAITALI MANEK

Advocate, High Court, Goregaon (West), Mumbai 400 104. Mob. No. 83698 54614

of the said prem

सोलापूर , दि.१ ः छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुननिरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मतदार यादी निरीक्षक म्हणून दि.३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकप्रतिनीधी, राजकीय पक्षांच्या जिल्हा अध्यक्ष यांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर याठिकाणी सकाळी १० वाजता बैठक आयोजित केलेली आहे. या दरम्यान सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचा ही निवडणुक

# जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, श्री. अन्नासाहेब **राभाजी सानप** हे फ्लॅट मालमत्ता क्र.बी/२०६ मनोरमा कोहौसोलि., नगर भवन समोर, टेम्बा हॉस्पिटल रोड, मांदली तलावाजवळ, भाईंदर (प.)-४०११०१ या जागेचे मालक आणि सोसायटीचे सदस्य आहेत तसेच अनुक्रमांक ९६ ते १०० (दोन्हीसह) चे रु.२५०/- चे ५ पर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता भागप्रमाणप क्र.०२० चे धारक आहेत. उपरोक्त भागप्रमाणप हरवले आहे आणि याबाबत भाईंदर पोलीस ठाणे येथे दिनांक २१.११.२०२३ रोजी लापता नोंट क्र.३५३७४/२०२३ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. म्हणून सदर हरविलेल्या भागप्रमाणपत्राच्य आधारावर कोणाही व्यक्तीसह कोणताही व्यवहा करु नये, जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबर दावा असल्यास त्यांनी कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२ निलम ॲकॉर्ड, एचडीएफसी बॅंके समोर, १५० **फीट रोड, भाईंदर (प**.) येथे सदर सूचना प्रकाश-तारखेपासन **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथ कोणाही व्यक्तीचा कोणताही दावा नाही असे समजले जाईल

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् (वकील) दिनांक: ०२.१२.२०२३

PUBLIC NOTICE Notice is hereby given through my client SMT. VIJAYALAXMI RAJU SUVARNA who is the owner and al heir of SHRI, RAJU VITHHAL SUVARNA in re lega heir of SHR. RAJU VITH-HAL SUVARNA in respect of Flat No.204, in 'A' Wing, Second Floor, RK. Api 'A Bidg. Coop. Hsg. Soc. Ltd., Talav Road, Bhayanda [East], Tal & Dist-Thane-401105 and now she is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer SHR! RAJU VITH-HAL SUVARNA expired on 0409/2010 After the death of deceased he has left behind 1. SMT VJJAYLAXMI RAJU SUVARNA (Wing) 2. SHR! PRAKASH RAJU SUVARNA (avoil 2. SHR! PRAKASH RAJU SUVARNA (avoil 2. SHR! PRAKASH RAJU SUVARNA (avoil 2. SHR!) PRAKASH RAJU SUVARNA have released, Trans his undivided shares, rights, title and interest in the above said Flat in favour of their mother SMT VIJAYALAXMI RAJU SUVARNA to transfer the said IVJAYALAXMI RAJU SUVARNA to transfer the said flat in her name. She has made application for membership to the society to transfer the said flat premises in her name. If any person has any objection against my client over transfer, Sale of the above said properly or regarding legal heirs in respect of the above property through daim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 publication of this advertisement/ notice. After 1 days no claim shall be considered and the same sha be transferred in the name of SMT. VIJAYALAXM RAJU SUVARNA and she shall be the owner RAJU SUVARNA and she shall be the owner in respect of the above said flat premises and then my dient will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer. Sd/- R. L. MISHRA Date: 02/12/2023 (ADVOCATE Hich COURT) Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara [East] Dist- Palghar-401209.

# PUBLIC NOTICE

TAKE NOTICE My client Mr. LALIT N DOSHI is a bonafide and lawful tenant in respect of Room o.4 in the Bldg. No.A of property known as Kotak Chawl situated on plot bearing C.S.No./CTS No. G-49 to G-51 of Village Bandra- G, F.P no. 2E of TPS Santacruz No.II at Vishwambhar Bhargav Road (S.T. Road), Santacruz (west), Mumbai under H west municipal ward.

The landlord/Developer M/s. Venus Developme Corporation has executed with my client a Joint Irrevocable written consent dated 09/11/2020 addressed to the H/west BMC ward, where in my सूचना असल्यास शनिवारपर्यंत वूवशीेश्वरासिारळश्र.ले। या ई-मेलवर पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे

PUBLIC NOTICE Mr. Manilal Nanii Dedhia joint-member o the Yogi Dham Co-operative Housing Society Ltd., Building No. A/5, Eksar Road, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400091, and holding Flat No.103 and Flat No.104, Building No. 5 on First floor in the building of the society and holding Share therein. That Mr. Manilal Nanji Dedhia died on 10/02/2023 without making any nomination. The society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to th transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with conies of such documents and other proofs in support of his/her/the claims/objections for transfer of share and interest of the deceased member i the capital/ property of the society. If n

claims/ objections are received within th eriod prescribed above, the society sha be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner a s provided under the bye- laws of th society. The claims/ objections, if any received by the society for transfer or shares and interest of the deceased member in the capital/ property of th society shall be dealt with in the provided under the bye-laws of th society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection b the claimants/ objectors, in the office of th society/ with the secretary of the societ ween 4.00 p.m. to 6.00 p.m. from th date of publication of the notice till the dat of expiry of its period. For and on behalf of

Yooi Dham C.H.S Lto Sd Hon. Secretary Date: 02/12/2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that our client i.e. Mr. Jatin Jamnadas Marthak has agreed to purchase/ acquire from Mr. Jyoteendra R. Nalawala & Mrs. Varsha Jyoteendra Nalawala the under mentioned property, free from any encumbrance, charge, lien, claim, right or any other interest of whatsoever nature of any one over the same.

Out of the chain Agreements of the said property, the 1) Original Agreement for Sale dated 16/06/1987 entered & executed betweer Mr. Ramakant Shantaram Phatarpheka AND Mr. Pradeep Kantilal Vakharia & Mr Pradeep Manasukhlal Shah, and 2) Original Agreement for Sale & Transfer dated 04/02/1995 entered & executed between Mr. Pradeep Kantilal Vakharia & Mr. Pradeep M. Shah irectors of Dhara Developers Pvt. Ltd AND Mr. Ashwin Rasiklal Shah & Mr. Nitin asiklal Shah, are Lost/misplaced and als odged an online Police Complaint in V. F Road Police Station, for the lost/Misplaced of the said documents bearing Lost Report No.110896-2023 dated 01/12/2023.

Therefore, any persons having any claims ights or dues in respect of the ab ove referre roperty by way of ownership or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any of such person shall be treated as waived and not binding on us.

DESCRIPTION OF THE PROPERTY Flat No. 406, on 4th Floor, in the Society kn

as The Rehabilitation Bhagyalaxmi CHS. Ltd., situated at Bhagya Laxmi, J.S.S. Road, Opera House, Mumbai- 400004, constructed on land

pearing C.T.S No. 1648 of Girgaum Division. Sd/- SHUKLA & ASSOCIATES Advocates & Legal Advisor 208-B, Ashadeep, Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (E), Thane-401107 Date - 02/12/2023

# PUBLIC NOTICE

Ir. Lumba Shankar Trivedi of Flat No. A4/6, Indrayudh Co-Operative Housing Society Limited., M. G. Road, Goregao West), Mumbai - 400104 has intimate s about misplaced / lost of his Shar ificate No. xx (Dist 146 1 (150) in the name of Smt. Sudha Yashwant Gore and he has requested to sue a Duplicate Share Certificate is given to understand that he has adged Police Complaint in respect to the foresaid Share Certificate No. xx of Flat lo, A 4/6, at Goregaon Police Station aving FIR No. 105138-2023 dated 16/11/2023. myone having any claim, right, title o terest in the said Share Certificate & gitimate objection to the issue uplicate Share Certificate is required hake the same known in writing to the ndersigned within 15 days from the ublication hereof failing which the Duplicate Share Certificate will be issued vithout any reference to such claim & the ame if any will be considered as waived or & on behalf of or Indrayudh Co-op Housing Society td Sd/on. Secretary Date: 02/12/2023 Place: Mumbai

जाहीर सूचना सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की,

सदनिका क्रमांक ४०३, चौथा मजला,इमारत क्रमांक **आर-६**, बालाजी को. ऑप हौ.सो.लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी पुनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३, हि सदनिका कै. जीवली मोहन राठोड यांच्या नावे असून कै. जीवली मोहन राठोड यांचे निधन मुंबई येथे दिनांक २१/१२/२००७ रोजी झालेले असून त्यांच्या मागे श्री. शंकर मोहन राठोड (नातू), हे सदरच्या सदनिकेचे कायदेशीर वारस आहेत. श्री. शंकर मोहन राठोड हे सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यव कागदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर १५ **दिवसाच्या** कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी, त्या नंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाही

### सही/ आर- ६, सोसायटी कार्यालय बालाजी को. ऑप हौ.सो.लि एम.एम.आर.डी.ए. कॉलनीपुनम नगर अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३

ठिकाण : मुंबई दिनांक: ०२/१२/२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned and public at large that SMT. CHANDRIKA SADASHIVAN PANICKER was the lawful wner of a Flat No. A/32/307, Yogi Park CHSL, Yogi Nagar, Yogi Residency, New Link Road, Borivali (West), Mumbai 400 091 and she was bonafide member of Yogi Park CHSL and holding the five fully paid up shares from 151 to 155, share Certificate No. 31 issued on 24/04/1994 issued by the above said Society. Smt. Chandrika S. Panicker died on 1/4/2022 at Mumbai leaving behind her legal heirs viz. Satishkumar Sadashivan Panicker and Mrs. Sujata Mohandas Panicker. The original Share Certificate No. 31, has been lost while travelling from Yogi Nagar to Link Road, Mumbai 400 091 and my client MR. SATISHKUMAR SADASHIVAN PANICKER has lodged Articles Lost complaint before M.H.B. Police Station, Reviewil (Most) wide Lost Beard No. Borivali (West) vide Lost Report No. 96108/2023 dated 23/10/2023. Any persor or persons having any objection in the regard should make a written application to intimate to the undersigned within clear 15 days from the date of this Publication. If no objection is raised the Society will issue a duplicate Share Certificate in the name of MR. SATISHKUMAR SADASHIVAN

PANICKER & MRS. SUJATA MOHANDAS PANICKER. Sd./-Perumal Thomas, Advocate

hop No.1, Ajanta Square Mall, Market Lane Borivali (West), Mumbai- 400092. Date: 02/12/2023 Place: Mumbai

# जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्नेहलता श्रीकांत विचारे या पलॅंट क्र. श्वी/ ३६, तिसरा मजला, मुलुंड सागर, प्रसाढ को–ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लरिमिटेड (सदर सोसायटी), गवाणपाडा, मुलुंड (पुर्व), मुंबई – ४०००८१, येथील जागेच्या मालक आणि सदर सोसायदीच भागप्रमाणत्र क्र.१४ अंतर्गत वितरीत. शेअर्स क्र. ७१ ते ७५ च्या धार (यापुढे संयुक्तपणे सदर जागा ) आहेत, या स्वर्गी श्रीकात धुराजी विचारे मयत दिनाव २१/०१/२०२२) यांच्या मृत्युच्या वेळी सदर मयताच्या मात्रमत्तेचे वारसदार म्हणून हिंदु वारस कायदा १९४६ अंतर्गत वारसदार व काय प्रतिनिधी आहेत.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, सबर जागेचे पढील मळ अधिकार दस्तावेज हरवले आहेत १) श्री. श्रीकांत धुराजी विचारे यांच्या नावे असले संदर सोसायटीचे वाटप करारनामा/पत्र;

२) श्री. श्रीकांत धराजी विचारे यांच्याखारे सह ) सायटीकडे सादर मुळ नामांकन पत्र; ३) सवर सोसायटीकॉरे वितरीत मुळ भाग

P. 19 जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागाव विक्री, अवलाबवल, तारण, अधिभार, बक्षीस न्यास. परिरक्षा. वारसाहक. ताबा. भाडेपट वहिवाट, परवाना किंवा लाभार्थी अधिकार, हित, न्यास अंतर गत्याही प्राधिकरणाअंतर्गत मंजूर कोणता हुकूमनामा किंवा आवेश किंवा प्रवानता किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किं यताचे वारसदार व कायदेशीर प्रतिनिध म्हणून किंवा अन्य इतर करारनामा किंव गर, दस्तावेजांचा ताबा असल्यास त्यांन लेखी स्वरूपात कागढोपत्री पुराव्यांच्या प्रतींस ब्रालील पत्त्यावर करावी.

# सोलापूरात वर्षभरात ८० हॉटेलवर एफडीएची कारवाई

यापुढे लगाम बसणार आहे. कारण, जिल्हा अञ्च प्रशासन क्शन मोडवर असून वर्षभरात ८० हॉटेलम ध्ये धाडी टाकून किचन रूमची तपासणी केली. यापैकी सतरा हॉटेल चालकांना सुधारणा नोटीस मिळाली असून १२ हॉटेल मालकांकडून ९६ हजाराचा दंड लावला आहे. एका हॉटेलचा परवाना कायमचा रद्द केल्याने जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी धारती घेतली.

सोलापूर , दि.१ : हॉटेल मालकांच्या मनमर्जीला हॉटेलवर कारवाई केली आहे. यातील ७ नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले असून २ नमुने प्रमाणित करण्यात आले आहे. उर्वरित पाच नमुन्यांचा रिपोर्ट प्रलंबित आहे. ज्या हॉटेलवर धाडी टाकल्या आहेत, त्या हॉटेल मालकांना त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना केली. काहींनी तत्काळ त्रुटींची पूर्तता केली. उर्वरित लोकांनी केली नाही. अशांना नोटीस पाठवून अलर्ट केले. यापुढेही कारवाईचा सपाटा सुरू ठेवणार असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक

आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली. चालू वर्षात अन्न प्रशासनाने एकूण ८०

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am instructed by my clients Mrs. Anlet Jimy Arrapura & Mr. Jimy Soosamarian Arrapura, to investigate the title of Mrs. Rita Hogan, in respect of her Flat No.C-7/401, situated on the 4th floor of building No.C-7 of the Seven Seas CHS Limited having address at Ashokvan, Near Saibaba Mandir, Borivali East, Mumbai - 400066. The Flat was originally purchased by Mr. Ando Donald Hogan and Mrs. Rita Hogan. After the death of Mr. Ando Donald Hogan, the share of the deceased was transferred to the name of Mrs. Rita Hogan. Any individual having any claim in, to, or upon the said Flat and the shares about the said Flat, o any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 15 (Fifteen) days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such

#### Sd Date : 02.12.2023 Place : Mumbai M. R. Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

#### पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएले : खुद०३००एमएव२०१८पीएलसी३०८२९२ नोंदणीकृत कार्यालय : सीवृद्ध ग्रेंन्ड सेंट्ल. टॉबर - १, तिसरा मजला, सी विंग - ३०१ ते ३०४, सेक्टर ४०, सीवृद्ध गरेल देरवत, नसी युंख, उग्णे, महाराष्ट्र - २०० ७७६, भारत दूर. इ. : + ११ २२ ३५०१ ८००० ई-मेल : <u>compliance@pipelineinfra.com</u> वेबसाइट : www.pipelineinfra.com डिबेंचर्स धारकांना सूचना व्याज देण्याकरिता नोंद दिनांक याद्वारे सुचित करण्यात वेत आहे ८.९९०८% राचे सुपरित, ऐंड, लिस्टेड, तिंग्रेस्वल, नॉन कन्वर्ष्टियल डिबॅसर्स चे रु. १०,००,०००/- प्रत्येकी प्रमाणे आहेत आणि चे पाइपलाइन इज्फ्रास्ट्रम्बर लिमिटेड (कॅपनी) यांच्या वतीने प्रायचेट प्लेसमेंट तत्वावर जारी करण्यात आले आहेत आणि बीएसई लिमिटेड यांच्या डेट मार्केट विभागात रोट्णोकृत आहेत, (''एपएसई')' लासदर्भात कंपनोने व्याद्य प्रारा करण्याताठी एससीडी पारक्तांना पाइता निर्धारित करण्यासाठी कंपनी तेर्ज्वे रितारित निरित्रक तेलें आहे. एससीडी पारक ज्यांची नो दे तेर्ज्वी हंताखेला डिपॉडरटीत बानी साथ केत्त्वा लाभार्थी मालकांच्या याद्वीत नोट्पोकृत आहेत असे धारक सदरील अदयगीसाठी खालीलप्रमाणे नमूट करण्यात आलेल्या तपरिालयुसार पाइत क्रियासाठी कंपनी तेर्ज्वे तिराख निश्चित करते आहे. एससीडी पारक ज्यांची नो दे तेर्ज्वी लाखोल डिपॉडरटीत बानी साथ केत्ल्या लाभार्थी मालकांच्या याद्वीत नोट्पोकृत आहेत असे धारक सदरील अदयगीसाठी खालीलप्रमाणे नमूट करण्यात आलेल्या तपरिालयुसार पाइ आयएसआयए नोंद दिनांक व्याज/विमोचन व्याज/विमोचन प्रदानाची नियत तारीख अ. क. १ INE01XX07026 शनिवार, दि. १६.१२.२०२३ व्याज रविवार, दि. ३१.१२.२०२३ ाची नियत तारीख अर्थात ३१.१२.२०२३ ही बिगर कामकाज दिनांक अ गणिक कामकाजाच्या दिवशी अर्थात दि. ०१.०१.२०२४ रोजी देय असेल चर लिमिटेड करि

सही/-अस्ट्रीड लोव कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एसीएस ५८२४१

# ताहमर एंटरप्राइजेस लिमिटेड (पूर्वी सारडा पेपर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : ०१.१२.२०२३

दिनांक:

CIN: L51010MH1991PLC061164

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: Plot No A/70 MIDC, सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र, ४२२१०३. कॉपरिट ऑफिस: ५०१-बी, ५वा मजला, डेम्पो ट्रेड सेंटर, पणजी, गोवा-४०३ ००१. ईमेल आयडी: info.spl@1991gmail.com; वेवसाइट: www.tahmar.in; दूरध्वनी: ०२५५१-२३०८५६/२३०४४८/ ६६७८०१३१ - ३३

# अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की तहमार एंटरप्रायझेस लिमिटेड (पूर्वी सारडा पेपर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) ची एक्स्ट्रा-ऑर्डिनरी जनरल मीटिंग (EOGM) शुक्रवार, शनिवार, २३ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता सर्व्हे येथील कारखान्याच्या पत्त्यावर आयोजित केली जाईल. क्र ९९०(१), बेरवडी, तालुका गडहिंग्ला, कोल्हापूर – ४१६५०२ व्यवसाय व्यवहार करण्यासाठी म्हणजेच ठराव क्र. १-६ EOGM च्या सूचनेमध्ये नमूद केले आहे.

प्रॉक्सी फॉर्म, अटेंडन्स स्लिप आणि इतर प्रमाणपत्र/अहवालांसह ही सूचना सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल-आयडीवर पाठवण्यात आली आहे आणि ती कंपनीच्या www.tahmar.in य बेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

सभेला उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्ती, व्यक्तीशः किंवा प्रॉक्सी. अधिकत प्रतिनिधीद्वारे मतदान करू शकतात. जर मीटिंगला उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याच हक असलेल्या व्यक्तीने विहित फॉर्म/अधिकृतीकरणातील सर्व प्रॉक्सी येथे जमा केल्या असतील प्लॉट क्रमांक A/70 MIDC, सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र- ४२२१०३ येथे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, बैठकीच्या ४८ तासांपूर्वी.

ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता आणि इक्रिटी शेअर्स डिमॅट फॉर्ममध्ये नोंदवलेले नाहीत त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) कडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा आणि ज्या सदस्यांनी इक्विटी शेअर्स फिजिकल फॉर्ममध्ये धारण केले आहेत ते त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत करू शकतात. info@unisec.in वर विनंती पाठवून कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे. सदस्यांनी नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाइल क्रमांव आणि ई-मेल आयडी इत्यादी तपशील प्रदान करण्याची विनंती केली आहे.

सदस्यांचे मतदान हक्र १६ डिसेंबर २०२३ (''कट-ऑफ तारीख'') रोजी कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. कोणतीही व्यक्ती, जी कट-ऑफ तारखेला कंपनीची सदस्य आहे. ती FOGM च्या सचनेमध्ये जोडलेल्या बॅलेट पेपर (मतदा-वापरून ईओजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर मत देण्यास पात्र आहे.

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात <mark>मे. जे.एम. इंजिनीयरींग कंपनी,</mark> भागीदारी संस्था हे गाळा क्र.४, तळमजला, इमारत क्र.२, सराप इंडस्ट्रीयल को–ऑप. इस्टेट लिमिटेड, आय.बी. पटेल रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, प्लॉट क्र.७४, सले क्र.११२/११३, गाव पहाडी, गोरेगाव येथील जागेचे विद्यमान

ालक आहेत. मे. शिल्पा आर्ट ज्वेलर्स, मालक श्री, कांतीलाल नरर गंचे मार्फत गाळा क्र.४ ही जागा मे. रमेशकुमार ए. जैन

यांना दिनांक ११ ऑगस्ट, १९९३ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे विक्री केली आणि सदर दिनांक ११ ऑगस्ट १९९३ रोजीचा विक्री करारनामा वर मुद्रांक शुल्क जम न्रण्यात आले परंतु नोंदणी कायद्यानुसार नोंद करण्यात नालेले नाही

आहे आणि विद्यमान मालक हे याबाबत एनसी/हरविल्यार्च तक्रार करणार आहेत. म्हणून पुर्वीचे मालकांना तसेच त्यांच कायदेशीर वारसदार, नातेवाईक आणि पारिवारीक सदस्य गंना उपरोक्त सदर मालमत्तेवर काही दावा असल्यास किंव ार कोणा व्यक्तीस उपरोक्त करारनामा सापडल्यास त्यांन गेम्य दस्तावेजी पुराव्यांसह ७ दिवसात कळवावे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नम नागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व स्ततांतरण, अदलावदल, अधिभार, बोजा, करारनामा क्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ताब गरवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण, कर्ज, न्यास परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा अन्य तारस्वा, दणगा, फावदशार हक्क, तिल पण्डन्स फावा अन्य तर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा, हित किंव आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यव स्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे ळ्वावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्या गणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल भाणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केल

नाईल. दिनांक: ०२.१२.२०२३ ठिकाणः मंब सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस्

लेन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९

बाळासाहेब पंढरीनाथ सानप आणि सौ . धनश्र बाळासाहेब सानप यानी "वीणा बीना को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" या नावान . ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीचा फ्लॅट क्रमांक 30४. विंग - डी. 3 ऱ्या मजल्यावर. आचार्य दोडे मार्ग शिवडी, मुंबई - ४०० ०१५ (४४२ चौरस फूट चटई क्षेत्रफळाचा) खरेदी करण्यासाठी श्री . रमेशकुमार खंगर्जी सोळंकी आणि सौ. हुलीदेवी रमेशकुमा सोळंकी हया मालकांशी वाटाँघाटी करत आहेत वरील समभागांमध्ये कोणताहा हक्क, शोषक, व्याज केवा दावा करणारी कोणतांहा व्यक्ती किवा इतर व्यक्ता, आणि कराराच्या मार्गासह कोणत्याही प्रकार फ्लॅट (तोंडी किंवा लेखी) हमी, व्यवस्था, विक्री हस्तांतरण विनिमय, हस्तांतर असाइनमेंट शुल्क गहाण, भेट, रिलीझ, ट्रस्ट, भाडे, मासिक भाडेकरू भाडेकरार, धारणाधिकार, वारसा ताबा, प्रिस्क्रिप्शनचा अधिकार, कोणतेही प्रतिकूल अधिकार, शीर्षक, कोणत्याही स्वरूपाच्या विवादा याज, किंवा दावा, खटला, हुकूम, आदेश प्रतिबंधात्मक करार, आदेशाचा आदेश, संलगरक संपादन, मागणी किवा अन्यथा याद्वारे आवाहन के ाते आणि ते लिखित स्वरूपात अथोस्वाक्षरी केलेल्यांना ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यव आहे येथील प्रकाशनाची तारीख एकतर ख्वाल स्वाक्षरी केलेल्या योग्य लेखी पोचपावतीद्वारे हस्तांतरित करून किंवा नोंदणीकृत पोस्ट द्वारे

(वकील उच्च न्यायालय) ए/२०४, बिन्सबे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस जाहीर सूचना याद्वारे सूचना दिली जाते की माझे पक्षकार श्री

यांच्याकडून दिनांक ३१ डिसेंबर, १९७४ रोजीच्या करारनामाद्वारे प्राप्त केली होती आणि तद्नंतर मे. शिल्पा आर्ट ज्वेलर्स, मालकू श्री. कांतीलालू नरसी यांनी सदर ाळा मे. जे.एम. इंजिनीयरींग कंपनी, भागीदारी संस्थ

# दिनांक ३१ डिसेंबर, १९७४ रोजीचा सदर करारनामा हरवल

of the said property against which the landlord Developer has promised to provide a permanen alternate accommodation on the terms contained nerein. In view of this consent, my client has vaca and handed over his room to the landlord.

My client hereby states and declares that til date the landlord/developer has not yet executed any agreement with him for permanent alternate modation.

My client has learnt that the said M/s. Venu Development Corporation is attempting to sell and assign his rights in the said property to third person and is likely not to disclose his liabilities and obligations towards my client.

lence any person/persons/institution purchas and/or acquiring the said property from M/s. Veni pment Corporation shall not affect the rights of my client

Adv. NILANJANA M. SHAH G-31, Ground Floor, Shrinivas Building, Prarthana Samaj Road, Vile Parle (East), Mumbai 400057 Date - 02/12/2023 Place : Mumbai

ज्यासंबंधी नालासोपारा पोलीस स्टेशन येथे तक्रा क्र.३६४६८/२०२३, दिनांक ०१/१२/२०२३ रोजी दाखल केली आहे. तरी सदर शेअर सर्टीफिकेटची मळ प्र कोणाला सापडल्यास किंवा त्या संबंधी कोणाचाई कोणत्याही प्रकारचा विकी कलरग कब्जा गहाण टान बक्षीस, करार,मत्यपत्र,कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्या बाबत सदर नोटीस प्रसिद्ध बाल्यापासन् ०७ दिवसांच्या आत आम्हास खालीत नमुद पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथ तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिल आहे असे समजण्यात येऊन आमच्या अशिलांद्रा संबंधीत सोसायटीकडुन ड्युप्लीकेट शेअर सर्टीफिकेट **वेण्याची प्रक्रीया पर्ण करण्यात येई**ल. सही

#### ॲड. निशिगंघा जयंत परब

पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) ता. वसई, जि.पालघर - ४०१ २०३.

जाहीर नोटीस सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या

येते की. कै. गोपाळ श्रीधर डोंगरे (उर्फ गोपाळ श्रीध सावंत) हे सदनिका क्र. जी-७, बी विंग, तळ मजला नटराज को.ऑ.हौ.सो.लि., निळेमोरे, नालासोपा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३, चे मालव होते तरी त्यांचे दिनांक १७/०३/२००८ रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता के गोपाळ श्रीधर डोंगरे (उर्फ गोपाळ श्रीधर सावंत) यांच्य पश्चात १)श्रीमती, सलोचना गोपाळ सावंत (पत्नी), २)सौ भाग्यश्री श्रीधर पवार (विवाहीत मुलगी), ३)श्री. देवेंद्र गोपाळ सावंत (मुलगा) आणि ४)सौ. आरती गोविंव षाडी (विवाहीत मलगी), हे त्यांचे वारस आहेत. तर त्यापैकी माझे अशील श्री. देवेंद्र गोपाळ सावंत यांन सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे व ज्यासाठी अन्य वारसदा म्हणजेच १)श्रीमती. सलोचना गोपाळ सावंत, २)सौ भाग्यश्री श्रीधर पवार आणि ३)सौ. आरती गोविंद घार्ड यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे व त्याचकरीत त्यांच्याद्वारे दिनांक २८/११/२०२३ रोजी हक्कसोडप ही बनविण्यात आले आहे ज्याचा दस्त क्र. वसई - ४ १८४७६/२०२३ असा आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमन असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सद सदनिका मिळकती संबधी अन्य कोणाचाही कोणताई विक्री, कळरग, कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी याबाबत लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापास-१४ दिवसांच्या आत मला खालील पत्याव कळवाव्यात अन्यथा तसा कोणचाही कोणत्याहं प्रकारचा हक्क, हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे असे समजण्यात येईव आणि सदर सदनिके संबंधीची पत्नील योग्य ती कार्यवाई आमचे अशिल यांच्याकडून करण्यात येईल याची नों घ्यावी

#### सही ॲड. निशिगंधा जयंत परब

पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प 808 203.

# अडवाणी हॉटेल्स रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड (CIN:L999999MH1987PLC042891)

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्रमांक १८ ए आणि १८ बी, जॉली मेकर्स चेंबर २, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ द्रध्वनी क्रमांक : +९१-२२-२२८५०१०१

संकेतस्थळ : www.caravelabeachresortgoa.com ईमेल : cs.ho@advanihotels.com गद्वारे **सचित** करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') कलम १२४ (५) आणि (६) यांच्या तरतदींच्या अनुस

भाइत सूचिया करण्यात चता का करणना कादय २०१३ ( कावंदा ) करान २१६ (२) आण (२) वाव्या तासुराव्या अनुसार संखे त्यासह याचा गुंतवणुकदार प्रिक्षण आणि संखेण निधी प्राधिकरण (लेखांकन, अंकेक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ आणि त्यात बेळावेळी कारण्यात आलेल्या सुधारणा (''आवईरीएफ नियम') यांच्या अनुसार, असे संव समाग ज्यांच्यावर जाहीर झालेला लामांश हस्तांतरणाच्या तारखेपासून अदत लामांश खात्यात सलग सात वर्षे किंवा त्याह् प्रथिक काळ दावा रहित आहे किंवा अदत्त आहे असे सर्व समभाग कंपनीकडून गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निर्ध 'आयईपीएफ') प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

तदरील आयईपीएफ नियमांच्या अनुसार जे समभाग **वित्तीय वर्ष २०१६–१७** च्या दसऱ्या अंतरिम लाभांशासाठी पात्र आहेत आणि ज्यांच्यावरील लाभांश सलग सात वर्षे दावारहित आहे किंवा अदा करण्यात आलेला नाही असे समभाग आयईपीए प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

गयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित जाण्यासाठी पात्र असलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनी संबंधित मभागधारकांशी कंपनी व्यक्तिगत संपर्कात आहे. संबंधित समभागधारकांचा सविस्तर तपशील त्यांचा फोलिओ क्रमांव तिंबा डीपीआयडी आणि स्लायट आयडी यांच्यापर, ज्यांचे समाभा चौल प्रमाणे न्यूद केल्यानुसार आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत, त्यांची सचिस्तर माहिती कंपनीचे संकेतस्थळ येथे देण्यात आली आहे ज ww.caravelabeachresortgoa.com या लिंकवर पाहता येईल.

र समभागधारकांकडे समभाग खालील प्रमाणे असतील तर

- प्रत्यक्ष स्वरूपात : कंपनी डिमटेरिलायझेशनसाठी आणि समभागांचे आईपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण करण्यासाठी समभागधारकांच्या नावे असलेल्या मुळ समभाग प्रमाणपत्रांच्या बदल्यात डप्लिकेट समभा प्रमाणपत्रे जारी करील. आणि या पद्धतीत मूळ समभाग प्रमाणपत्रे जी मूळ समभागधारकांच्या नावे आहेत ती रद्द होती आणि ती अहस्तांतरणीय आहेत असे समजण्यात येईल.
- डिमॅट स्वारूपात : समभागधारकांच्या डिमॅट खात्यात असलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनी संबंधित डिपॉझिटरी यांच्याशी कॉर्पोरेट ऍक्शनच्या माध्यमातून आवईपीएफ यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण करण्याच्या संदर्भात संपर्क साधी

ार ४ मार्च २०२४ पर्यंत समभागधारकांकडून कोणतेही वैध दावा कंपनीला प्राप्त न झाल्यास कंपनी, आयईपीए यमांच्या अनुसार, नियमात विहित करण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार संबंधित समभाग आयईपीएफ प्राधिकर यांच्याकडे हस्तांतरित करील. आयईपीएफ नियमांच्या अनुसार आयईपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरि रण्यात आलेले समभाग आणि दावारहित लाभांशाची रक्कम यांच्यावर कंपनीकडे कोणताही दावा करता येणार नाही. म मभागधारक या दोन्हीवर, म्हणजेच दावारहित लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांती रण्यात आलेले समभाग यांच्यावर (त्यांच्यावरील भविष्यकालीन लाभांसह) आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे ई-फॉर्म nमांक आयईपीएफ – ५ भरून, आयईपीएफ नियमांत विहित करण्यात आल्यानुसार, दावा करू शकतील आणि सदरील ्रा आवर्षप्रीएरु यांचे संकेतरथळ www.lepf.gov.in येथे देण्यात आला आहे आणि त्यासह आवश्यक असलेल कागदपत्रांची प्रत फॉर्म आवर्डपीएरु – ५ सह कंपनीचे नोडल अधिकारी यांच्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किं डेटामॅटिकस बिझनेस सोल्य्शन्स लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्रस (''आरटीए'') यांच्याकडे त्यांच व्याच्या पडताळणीसाठी पाठविणे आवश्यक आहे, आयईपीएफ नियमांत बिहित करण्यात आलेल्या प्रक्रियेचा अव **करण्यात आल्यानंतर**.

गभागधारकांना सदरील विषयांच्या संदर्भत तसेच आयईपीएफ नियमांच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास स कंपनीचे आरटीए यांच्याशी प्लॉट क्रमांक बी - ५, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, भारत, दूरध्वनी क्रमांक + ९१ २२ ६६७१ २००१ - ६; फॅक्स क्रमांक + ९१ २२ ६६७१ २०११, ई-मेल fodatamaticsbpm.com; संकेतस्थळ : www.datamaticsbpm.com येथे संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी https: www.caravelabeachresortgoa.com/investor -relation.html : बीएसई लिमिटेड ww.bseindia.com आणि एनएसई लिमिटेड ; www.nseindia.com येथे भेट द्याबी

अडवाणी हॉटेल अँड रिसॉटर्स (इंडिया) लिमिटेड यांच्या करिता SUR सही/ दिनांक : ०१ डिसेंबर, २०२३ विक्रम सोन थळ : मुंबई . फंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिका द मुलुंड सागर प्रसाद को-ऑपरेटिव्ह हौसिंग लिमिटेड, गवाणपाडा, मुलुंड (पुर्व), मुंबई \$20008

सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीरे वावे त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे মদजले जाईल.

## PUBLIC NOTICE

otice is hereby given to Pu that MR. ABDUL HAMID YUSU KHAN & MRS. BADAR ABDUL HAMID KHAN were holding sho bearing No. 001, Ms. Sabiha Abdul Hami Khan & Mrs. Badar Abdul Hamid Khan were holding Flat No. 001 & 002, on the Ground Floor in Saroopi Krishna Co-On Isg. Soc. Ltd. situated at Plot No. 36, Naya Nagar, Mira Road East, Thane – 40110 and holding Shop No. 001 and Flat No. 001 & 002 in the building of the society, Mr Abdul Hamid Yusuf Khan died intestate at Mumbai on 02/06/2017 and Mrs. Badar Abdul Hamid Khan, who passed away or 26/11/2021 at Mumbai without making any nation My Client i) Ms. Sabiha Abdul Hamid

Khan and her three sisters namely ii) Ms Rizwana Abdul Hamid Khan, iii) Mrs Yasmeen Vijay Limdi (Nee Name Ms. Yasmeen Abdul Hamid Khan, iv) Mrs. Shahina Mukadam (Nee Name Ms Shahina Abdul Hamid Khan are only four Heirs and legal representative of Late Mr. Abdul Hamid Yusuf Khan & late Mrs. Badar Abdul Hamid Khan and furthermore Ms. Sabiha Abdul Hamid Khan is in us and occupation of the said Shop / Property Therefore if any person, Bank & Financia Institution having any claim, or right, charge, interest, objections in the said Flat/ roperty or part thereof by way of heritance, share, sale, mortgage, lease lien. license, gift, possession or occupatio or objectors to the transfer of the shares and nterest of the deceased Member in the capital / property of the society, howsoeve or otherwise is hereby required to notify the ame to undersigned in writing within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such docume and other proofs in support of his/her/thei claims/objection for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If No claims /objections are received within period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society in such nanner as is provided under the bye-laws of the Society.

ADV. MANOHAR P. MHASKAR ADVOCATE, HIGH COURT. Office : D/604 RNA Courtyard Opp. P. V. Doshi Hospital Dr. Babasaheb Ambedkar Road Mira Road East, Thane – 401107 Phone No. 9820666127

केवळ खाली स्वाक्षरी केलेल्या पत्त्यावर म्हणउं साईधाम को-ऑपरेटिव्ह गृहनिमार्ण सोसायटी, बिल्डिंग क. १५२, फ्लॅट क. १२०६, "ऑलिंपस टॉवर, कत्रमवार नगर क्रमांक १, विक्रोळी (ई), मुंबई ४०००८३, असे न केल्यास असा कोणताही दाव नसन्याचे मान्य केले जाईन आणि/किंवा सोडल जाईल आणि त्यानंतर व्यवहार होऊ शकतो वाटाघाटी अंतिम झाल्यास वर नमुर केलेल्य मक्षकाराच्या वरील सदनिकेचा व्यवहार पूर्ण होइल. दिनांक: ०२/१२/२०२३

> अँड . संतोष शिवाजी आ शाईधाम को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण सोस बिल्डिंग नं . १५२, फ्लॅट नं . १ ऑलिंपस टॉवर, कन्नमवार नगर क्रमां विक्रोळी (पू), मुंबई - ४००० मोबाईल - ९८२१६२८

जाहीर नोटीस श्रीमती शाहीन ताहीर खान विरुध्द प्रबंधक/ तनिस/ मु.उप./ सुनावणी/ २० अपिल क्र २३१/२०२३ अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) अपिलिय प्राधिकारी, पश्चिम उपन वांद्रे आणि ईतर अपिलार्थी श्रीमती शाहीन ताहीर खान अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्रा ( अति/ निष्का) पश्चिम उपनगरे आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (स् निर्मलन व पनर्विकास) १९७१ आ कलम ३५ ॲंतर्गत नियम ७ (२(अ)) तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) गर्यालयात अपिल क्र. २३१/२०२३ केलेले आहे. सदर अपिलाच्या अनुषंगाने तक्रार नि समिती यांच्या न्यायालयासमोर २४/११/२०२३ रोजी सुनावणी घेण्यात होती. सदर सुनावणी दरम्यान सदर प्रव अपिलार्थी र श्रीमती शाहीन ताहीर खान प्रतीवादी क्र. ३ सचिब /अध्यक्ष, वार्ा ण्यः आरण सहकारी गहनिर्माण संस्था, व प्र क्र ४ विकासक, में. निमेश ग्लोबल सि बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स व प्रतिवादी क्र फिरोज मोहम्मद जलील शेख यांना पाठवली असता ती मिळालीच नाही. प्रकरणी ते गैरहजर होते. सदर अपिल प्रकरणी प्रतीवादी क्र. 3 र अध्यक्ष, वाल्मीिकी एसआरए सहकारी गृह संस्था, व प्रतिवादी क्र ४ विकासक, मे

ग्लोबल सिंडीकेट बिल्डर ॲण्ड डेव्हल प्रतिवादी क्र ५ श्री फिरोज मोहम्मद जलीव यांचे म्हणणे ऐकण्यासाठी म्हणून २२/ १२/ २०२३ रोजी सकाळी १ वाजता तक्रार निवारण समिती (मुंबई उप पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भग मार्ग, फ़ोर्ट, मुंबई - ४००००१ यांचे दा सुनावणी आयोजित केलेली आहे.

प्रकरणी आपण आपलेकडील मूळ कागद सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी जाहिर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुन आपण उपस्थित न राहिल्यास आपर्णोस सांगावयाचे नाही. असे गहित धरुन नियम पढिल निर्णय घेण्यात येईल. स्थळ- मंबई शहर (प्रदीप च दिनांक - ०१/१२/२०२३ तंक्रार निवारण (मुंबई उ

		तहमार एंटरप्रायझेस लि. साठी
	(	पूर्वी सारडा पेपर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)
		एसडी/-
		सरिता सिक्वेरा
		व्यवस्थापकीय संचालक
08/85/5053		डीआयएन: ०१२०३१००

	2.0	2 : 02 01 0		
		र सहकारी पतपेढी मर्यादीत, मुंबई		
३०७, महावीर अपार्टमेंट,पंतनगर घाटकोपर (पूर्व) मुंबई-४०००७५				
फोन नं- ८१०८१५०५६२				
		जाहिर लिलाव नोटस		
		री संस्था नियम १९६१ चे नियम १०७(११) (इ)नुसार)		
मर्यादीत, म् कायदा १९	नुंबई यांच्याकडे गृ ६० चे कलम १९६	उल्लेखित कर्जदारों दिलेल्या कर्जापोटी यशोमंदिर सहकारी पतपेर्द्व इण असलेली खाली नमुद केलेली मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्थ व नियम १९६१ चे नियम १०७ व त्याअंतर्गत बनविलेल्या नियमान्वरं		
-	।ावाव्दारे विक्री करण			
कर्जदार यां	ांचा नाव पत्ता:	श्रीमती रेश्मा अशोक शेलार रा. रूम नं १०१,साई स्पर्श बिल्डींग , प्लॉट नं २९५ , सेक्टर १९ , उलवे ४१०२०६		
कर्ज येणे ब	ाकी व दिनांक :	रू. ३०,४०,१६३/- (रु. तिस लाख चाळीस हजार एकशे त्रेसष्ठ फक्त) अधिक दिनांक ०२.१२.२०२३ पासून पुढे द.सा.द.शे ११.९० टक्के व्याज अधिक वसुली खर्च आणि अनुषंणिक खर्च.		
तारण माल	मत्तेचा तपशिल :	सदनिका क्र. ४०९, चौथा माळा, लॅण्डमार्क रेसिडेन्सी, प्लॉट नं. ३१०, सेक्टर १९, उल्वे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड, क्षेत्रफळ २१.४६ चौ. मि. चटई		
मालमत्ता तारीख व वे	पहाणी करण्याची	दिनांक २२.१२.२०२३, दुपारी १२.०० ते ४.००		
100000000000000000000000000000000000000	80 W 0	<u> </u>		
and provide the second	मत (लाखात) :	रू. २७,७२,०००/- (रू.सत्तावीस लाख बहात्तर हजार मात्र).		
L		इतर येणे - देणे तपशिल माहित नाही		
घाटकोपर (	पु), मुंबई - ४००	र सहकारी पतपेढी मर्यादीत, ३०७, महाविर अपार्टमेंट, पंतनगर ०७९, दिनांक०२.०१.२०२४, वार सोमवार , दुपारी ०२.००व. संपव र विशेष राज्य ने विशेष संग्रेज के द्वारा के द्वारा १००४ ४४४४४		
लिलावाच्या	अटी व शर्ती :	कर, विशेष वसुली व विक्री अधिकारी, फोन : ८१०८१५०५६२		
		र्ज आणि अटी व शर्ती : यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्यादीत, ३०७		
कामकाजा	पाटमट, पतनगर त्या कोणत्याही दित	,   घाटकोपर (पु), मुंबई - ४०० ०७५ येथे स्थित वसुली विभागात 1शी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत प्रत्येक बोलीसार्ठ		
		तावा ) भरून प्राप्त करता येतील.		
		दिवर्शी बोली करीता स्वत: भाग घ्यावयास हवा लिलावात भाग घेण्यार्च		
सुरक्षा रक्कम रू. १,०००/- भरणा करणे आवश्यक आहे.				
कार्ड/आधा	र कार्ड या सारख्य	गसपोर्ट आकाराचा फोटो आणि निवासाच्या पुराव्यासह जसे पॅव 11 के वाय सी कागदपत्रांची स्वयं साक्षाकित प्रति लिवाच्या वेळी जम २००० वर्षे		
४. मालव करण्यात ये देणी आणि/	ईल आणि इच्छुक ब किंवा इतर कोणत	असात आणावा. कोरपणे जशी आहे जेथे आहे तत्वावर आणि जशी आहे जी आहे तत्वावर ोलीवारांनी मालमत्ते विरुध्द असलेला कोणताही दावा, देय प्रभार, कर ही दाईत्व या बाबत स्वतंत्रपणे चौकशी करावी, जर अशी काही देर्ण ईत्व रिवकारायचे आहे, सदर मालमत्तेवर आत्ता रजत देणी असल्यार		
त्याबाबत प ५. लिला	तपेढीस काहिही म व प्रक्रियेमध्ये प्राधि	हिती नाही. धकुत अधिकारी यांनी प्राप्त केलेल्या उच्चतम बोली रक्कमेपासून बोर्ल		
ফ. १०,००	०/- ने वाढविण्यार	बोली धारकांना वर नमुद केल्याप्रमाणे त्यांची बोली मालमत्ता किमान त परवाणगी देण्यात येईल. 		
६. यशरवी बोलीदाराने ठरलेल्या खरेदी रक्कमेच्या १५ टक्के (लिलाव सुरक्षा रक्कम सामाविष्ठ) त्यांची बोली रिवकारण्यात आल्यानंतर लगेचच म्हणजे त्याच दिवशी भरणा करावी. उर्वरित ८५ टक्के रक्कम लिलाव दिनांका पासुन पुढील ३० दिवसांत भरणा करणे आवश्यक आहे.				
७. जर र		ञ्मांक ६ मध्ये नमुद केल्यानुसार बोली रक्कमेच्या १५ टक्के भरण		
		त्याने जमा केलेली लिलाव सरक्षा रक्कम जप्त केली जाईल. आपि		
८. विक्री	भयशस्वी ठरल्यास रद्दझाले असे सम निश्चित झाल्याव	ाजले जाईल. १ क्रमांक ६ नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वसुली अधिकार्र		
८. विक्री महाराष्ट्र स सहकारी सं विक्री प्रमाण	अयशस्वी ठरल्यास रद्द झाले असे सग निश्चित झाल्याव हकारी संस्था निय स्था यांचे कडे लिल गपत्रास आवश्यक	ाजले जाईल. १ क्रमांक ६ नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वसुली अधिकार्र म १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार मा. जिल्हा उपनिबंधक 11व कायम व विकी दाखला मिळण्याकामी विनंती अर्ज सादर करतील		
८. विक्री महाराष्ट्र स सहकारी सं विक्री प्रमाण आवश्यक र ९. विशेष करणे/पुढे	अयशस्वी ठरल्यास रददझाले असे सम निश्चित झाल्याक हकारी संस्था निय स्था यांचे कडे लिल पपत्रास आवश्यक एहील. १ वसुली अधिकार्र ढक्लणे अथवा ३	ाजले जाईल. १ क्रमांक ६ नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वसुली अधिकार्र म १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार मा. जिल्हा उपनिबंधक ता कायम व विक्री दाखला मिळण्याकामी विनंती अर्ज सादर करतील ती स्टॅम्प डयुटी, नॉदणी फी तसेच टीडीएस रक्कम भरणा भरणा करणे ो यांना कोणतेही कारण न देता आणि पुर्व सुचनेशिवाय लिलाव रद् भथवा कोणतीही बोली दिवकारणे वा नाकारण्याचा आणि विक्रीच्य		
८. विक्री महाराष्ट्र स सहकारी सं विक्री प्रमाप आवश्यक र ९. विशेष करणे/पुढे कोणत्याही	भयशस्वी ठरल्यास रद्द झाले असे सम निश्चित झाल्याक हकारी संस्था निय स्था यांचे कडे लिल गपत्रास आवश्यक एहील. १ वसुली अधिकार्र ढकलणे अथवा इ अटी व शर्तीमध्ये सु	ाजले जाईल. १ क्रमांक ६ नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वसुली अधिकार्र म १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार मा. जिल्हा उपनिबंधक ता कायम व विक्री दाखला मिळण्याकामी विनंती अर्ज सादर करतील ती स्टॅम्प डयुटी, नॉदणी फी तसेच टीडीएस रक्कम भरणा भरणा करण ो यांना कोणतेही कारण न देता आणि पुर्व सुचनेशिवाय लिलाव रक् भ्रथवा कोणतीही बोली रिवकारणे वा नाकारण्याचा आणि विक्रीच्य ध्रारणा करण्याचा सर्वाअधिकार राहिल.		
८. विक्री महाराष्ट्र स सहकारी सं विक्री प्रमाण आवश्यक स ९. विशेष करणे/पुढे कोणत्याही ठिकाण : मुंर	भयशस्वी ठरल्यास रद्द झाले असे सम निश्चित झाल्याक हकारी संस्था निय स्था यांचे कडे लिल गपत्रास आवश्यक एहील. १ वसुली अधिकार्र ढकलणे अथवा इ अटी व शर्तीमध्ये सु	ाजले जाईल. १ क्रमांक ६ नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वयुली अधिकार्र म १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार मा. जिल्हा उपनिबंधक ता कायम व विक्री दाखला मिळण्याकामी विनंती अर्ज सादर करतील ती स्टॅम्प डयुटी, नॉदणी फी तसेच टीडीएस रक्कम भरणा भरणा करणे ो यांना कोणतेही कारण न देता आणि पुर्व युचनेशिवाय लिलाव रद्द भथवा कोणतीही बोली दिवकारणे वा नाकारण्याचा आणि विक्रीच्य		
८. विक्री महाराष्ट्र स सहकारी सं विक्री प्रमाण आवश्यक र ९. विशेष करणे/पुढे कोणत्याही ठिकाण : मुंर	अयशस्वी ठरल्यास रद्द झाले असे सक निश्चित झाल्यावः हकारी संस्था निय स्था यांचे कडे लिल गपत्रास आवश्यक गद्दील. ब वसुली अधिकार्र ढकलणे अथवा अटीव शर्तीमध्ये सु बई	र क्रमांक द नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वसुली अधिकार्र म १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार मा. जिल्हा उपनिबंधक ताव कायम व विकी दाखला मिळण्याकामी विनंती अर्ज सादर करतील ती स्टॅम्प डयुटी, नोंवणी फी तसेच टीडीएस रक्कम भरणा भरणा करण ो यांना कोणतेही कारण न देता आणि पुर्व सुचनेशिवाय लिलाव रद् प्रथवा कोणतेही कारण न देता आणि पुर्व सुचनेशिवाय लिलाव रद् प्रथवा कोणतेही बोली रिवकारणे वा नाकारण्याचा आणि विक्रीच्य (धारणा करण्याचा सर्वाअधिकार राहिल. के सी पोखरकर		

# **ACTIVE TIMES**



The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on 16th December, 2023 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-off date is the cut-off date is eligible to cast vote on all the cut-off date is the cut-of

SDFC FINAN

Shriram Finance Limited

resolutions set forth in t of EOGM.	the Notice of EOGM using ballot paper (voting) attached in the Notice
	For Tahmar Enterprises Ltd
	(Formerly known as Sarda Papers Limited)
	Sd/-
	Sarita Sequeira
	Managing Director
Date: 01/12/2023	DIN: 01203100

### PUBLIC AUCTION NOTICE U/R MAHARASHTRA CO-OP. SOCIETIES RULES, 1961 RULE 107 (11) (E)

In exercise of powers conferred under Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and pursuant to the possession of the secured assets of the borrower(s)/ Mortgagors mentioned hereunder, the public and all concerned including the concerned borrowers/mortgagors, their legal heirs/representatives, as the case may be are hereby informed that offers are invited by the Society for purchase of the property listed below. Whereas the Special Recovery And Sales Officer of the Society has decided to sell the property described herein below on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IT IS BASIS" under rules 107(11) (E).

Borrower/s Name & Address :	Smt. Shelar Reshma Ashok, Residing : Room No 101, Sai Sparsh Building, Flat No 295, Sector 19 , Ulwe 410206
Outstanding Dues Dated : 01/12/2023	Rs. 30,40,163/-, (Rupees Thirty Lac Forty Thousand One Hundred Sixty Three Only) with interest @ 11.50 % p.a w.e.f. 02/12/2023 and cost, charges and other incidental expenses.
Description of the property :	Flat No. 401, 4th Floor, Landmark Residency, Plot No. 310, Sector 19, Ulwe, Navi Mumbai Tal – Panvel, District Raigad. (Admeasuring 21.46 Sq. Mtrs Carpet Area.)
Date & Time for Inspection of the Property	Date : 22/12/2023 between 12.00 P.M and 4.00 PM at site
Reserve Price (In Lakhs) :	Rs. 27,72,000/-, (Rs. Twenty seven Lac Seventy Two Thousand Only)
Any Known Dues	

IMPORTANT TERMS & CONDITIONS : (1). The property are being sold with all the existing and future encumbrances/dues whether known or unknown to the Society. (2). The Special Recovery and Sales Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues. (3). The auction shall be cancelled i Borrowers/Guarantors/Mortgagors pay the entire dues as demanded before 02.01.2024. (4). The successful bidder shall have to deposit 15% of the purchase amount, the balance 85% of the bid amount shall have to be deposited within 30 days of acceptance of Bid. (5). The Society has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/postpone/cancel the sale /modify any terms and conditions o the sale without any prior notice and without assigning any reasons. (6). All the persons participating in auction should submit his/her/their sufficient and acceptable proof of identity, residence and authority and Pan card, (7). In the event this auction does not take place on scheduled date for whatever reasons the same would be reconducted on any subsequent date and notice of which will be duly published. (8). This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises. (9). The purchaser shall bear the applicable stamp duties/additional stamp duty/transfer charges, fess etc and also all the statutory /non statutory dues, taxes, rates, assessment charges fees etc. owing to anybody. (10). In case the bidding is Rs. 50.00 lakh or above, the auction purchaser has to deduct 1% of the sale price as TDS in the name of the owner of the property and remit to Income Tax Department as per sec 194 IA of Income Tax Act and only 99% of the sale price has to be remitted to the Bank. (11). Applicant must pay Rs. 1,000/- for participate in the Auction process. (12). Tender Form and documents of the terms and conditions of the Auction will held at be available in the office time of the Society and Auction will held at : Yashomandir Sahakari Patpedhi Ltd., 307, Mahavir Apartment, Ghatkopar East, Mumbai - 400 075, on Monday Dt.02/01/2024, at 02.00 p.m. Contact Person : Mr. K C Pokharkar, Special Recovery an Sales Officer, Mob No. 8108150562.

Place : Mumbai	Sd/-
Date : 02/12 /2023	K C Pokharkar
	(Special Recovery and Sales Officer)
	(u/s 156 of MCS Act, 1960 and Rule 107 of
	MCS Rules1961)

PU	BL	IC I	NOT	ГIС	E

Notice is hereby given to public that my Mr. Ray Denis Finch has purchased flat from M/s. K. R. Real Estate Pvt. Ltd. In respect of Flat No. 902, 9th Floor, B wing, Bldg. No. 4, known as "Godrej Vihaa Phase 2" situated at Godrej Vihaa, Near Kharwai Naka, Next to Usha Kiran, Residency, Neral - Badlapur Road, Badlapur (East), Thane - 421 503. The sale agreement is registered in the Office of Registrar at Ulhasnagar bearing Regd No. 10947/2017. The said original sale agreement has been lost/misplaced by Mr. Ray Denis Finch from his house and same is not traceable despite diligent search. If anybody found please contact on 9892757173 or above mentioned address within 7 days from date publication. Thanking You. Sd/-Date: 02/12/2023 J. P. Tripathi

APPENDIX – IV [Rule 8(1)] POSSESSION NOTICE (Immovable Property) DCB BANK

The undersigned being the authorized officer of the DCB Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice on below mentioned dates calling upon the borrower's and Co-Borrower's and Guarantors) to repay the amount mentioned in the notice as detailed below in tabular form with further interest thereon from within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower and Co-Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Rules 2002 on the possession dates mentioned in the table.

The Borrowers, Co-Borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties (Description of the immovable Property) and any dealings with the properties will be subject to the charge of the DCB Bank Ltd., for respective amount as mentioned here below. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

· · · · · · · · · · · · · · · · · · ·			
(1)	Symbolice possession dated 30th November, 2023		
Demand Notice Dated.	07/08/2023		
Name of Borrower(S)	1. Mr Devidas Balkrushna Pundekar		
and (Co-borrower(S)	2. Mrs. Rajshree Devidas Pundekar		
Loan account no.	DRHLMIA00566963		
Total Outstanding Amount.	Rs. 30,16,116.00/-(Rupees Thirty Lakh Sixteen Thousand One Hundred Sixteen Only) is due as on 30/11/2023		
Description Of The Immovable Property SOCIETY LTD", constructed on Plot situated at Sector 11, Taloja Panchna Panvel, Dist Raigad, Navi Mumbai – Maharashtra (The Secured Assets)			
(2)	Physical possession dated 30th November, 2023		
Demand Notice Dated.	23/07/2021		
Name of Borrower(S)	1. Mr. Mohd Khalid Abdul Wahab Azmi Shaikh		
and (Co-borrower(S)	2. Mrs. Khursida Bano Mohd Khalid Shaikh		
Loan account no.	01052600002417		
Total Outstanding Amount.	Rs. 24,67,678.81/-(Rupees Twenty Four Lakh Sixty Seven Thousand Six Hundred Seventy Eight And Eighty One Paise Only) is due as on 29/11/2023		
Description Of The Immovable Property	Flat No.701, 7th Floor, Moon Light Apartments, Plot No.179, Sector-1, Village-Taloja, Panchnand, Tal Panvel, Dist Raigad-410 208 (The Secured Assets)		
Sd/- Date : 02/12/2023 Authorised Officer Place : Raigad DCB Bank Ltd			

Head Office: Level-3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100 ; Website: http://www.shriramfinance.in Registered Off.: Sri Towers, Plot No.14A, South Phase Industrial Estate, Guindy, Chennai 600 032. Branch Off: Solitaire Corporate park, Building No 10 ,1062, 6th Floor |, Guru Hargovindji Marg, Chakala Andheri East Mumbai - 400 093

# APPENDIX-IV-A [See provision to rule 8(5) & 8(6)] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

E- Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to the Shriram Finance Limited. The physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited) will be sold on **"As is where is', "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 06/01/2024 between 11 AM to 1 PM** for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table, Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit and increment are also given as:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit Details (EMD) Details.	Date & Time of Auction	
<ol> <li>M/S Amit Rewinding Works</li> <li>(Prop- Mr. Ajaykumar Kishanlal Kesarwani)</li> <li>152/14, Varaldevi, Talab Road, Gayatri Nagar, Tal. Bhiwandi, Dist. Thane- 421302</li> <li>Jagdish K Kesarwani</li> <li>Mr. Amitkumar Kesrwani</li> <li>Mr. Santoshkumar Kesarwani</li> </ol>	Rs. 87,46,088/- (Rupees Eighty Seven Lakhs Forty Six Thousand and Eighty Eight only) as per Arbitral Decretal amount award calculation	Rs. 45,66,546/- (Rupees Forty Five Lakhs Sixty Six thousand Five Hundred Forty Six Only ) <b>Bid Increment Rs.</b> 40,000/- (Rupees Twenty Thousand Only) and in such multiples	EMD) Details. EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below in favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED	06th Jan. 2024 & Time. 11.00 a.m. to 01.00 p.m.	Debjyoti 9874702021 Property Inspection Date: - 1/01/2024 Time
Flat No. 5, 2nd Floor, Sai Niwas, House No. 1448, Padma Nagar, New Kaneri, Village Kamatghar, Bhiwandi, Thane-421302 Also at:- House No. 846, Plot No.7, Village- Karivall Taluka- Bhiwandi, Dist- Thane 421302 Date of Possession & Possession Type 17/10/ 2023 - Physical Possession Encumbrances known Not known	dated 26th August 2020 with further interest and charges. Agreement - CDBDRT1504170 01 CDBDRTF160405 0004	Earnest Money Deposit (EMD) (Rs.) Rs.4,56,654 (Rupees Four Lakhs Fifty Six Thousand Six Hundred Fifty Four only ) Last date for submission of EMD: 05/01/2024 Time 10.00 a.m. to 05.00 p.m.	BRANCH-DR. RADHAKRISHNAN SALAI, MYLAPORE, CHENNAI BANK ACCOUNT NO-CUTTENT Account NO. 00601020006744 9 IFSC CODE- UTIB0000006		Time 11.00 a.m. to 02.00 p.m.
Description of Property					
Property bearing:- 2) Municipal House No. 846 consisting of ground plus once upper floor RCC construction admeasuring about 1740 sq.ft. on each floor					

Property bearing:- 2) Municipal House No. 846 consisting of ground plus once upper floor RCC construction admeasuring about 1740 sq.ft. on each floor along with the land bearing plot no. 7 adm, 245 sq. yds. Equivalent to 204 sq. mtr out of Survey No 149 Hissa No. 2, at Village- Karivli, Tal. Bhiwandi Dist. Thane owned by Morgagor Nos.1 and 2 Jointly. Boundaries:-North:- Property of Shankar Seth, South:- Property of Baba Seth, East:- Road, West:-Property of Shantilal Jain

STATUTARY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8 (5) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 06/01/2024, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the link http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.

Place : Mumbai
Date : 02-12-2023

Sd/- Authorised Officer Shriram Finance Limited